

वा) Kauç. 63. VS. Prāt. 6, 49. Kāt. Ç. 1, 8, 7, 21, 14, 3, 5. Āçv. Gṛbu. 1, 4, 6. Ind. St. 10, 414. 418. P. 3, 4, 8. Kap. 3, 25. MÜLLER, SL. 178, N. 4. Çāñk. zu Khānd. Up. S. 52. SARVADARÇANAS. 44, 12. SIDDH. K. zu P. 2, 2, 29. Comm. zu TS. Prāt. 1, 15. 21. 21, 6, 9. ब्रह्मनो गुणपद्मावभाङ्गं गुणः; समुच्चयः KUVALAJ. 116, a. = गुणाक्रियायैगपद्मम् PRATĀPAR. 100, a, 7, b, 6. समुच्चयालकारं eine best. Redefigur Sīh. D. 104, 14. Verz. d. Oxf. H. 208, b, 20. — Vgl. धर्वलपुराणा० प्रमाणा० बोधिसत्त्वमुच्चया, भागवतसारसमुच्चय, व्यवहार० शिता० पउर्शन० (unter 1. षट्कृशन).

समुच्चारणा (vom caus. von चर् mit समुद्र) n. *gleichzeitiges Erlönenlassen*, — Aussprechen: व्यक्तवाचाम् P. 1, 3, 48.

समुच्चिचीषा (vom desid. von 1. चि mit समुद्र) f. *das Verlangen zusammenzufassen*, — zusammenzustellen Çāñk. zu Īçop. 12.

समुच्चित (von 1. चि mit समुद्र) adj. *vereinigt*; समुच्चितीकृत dass. NAISH. 12, 83.

समुच्छेद (von 1. क्षिद् mit समुद्र) m. *Vernichtung*: भरतानाम् MBa. 1, 4270. 6883. समुच्छेदं या 3478. गम् 6, 114. चिकीर्षु 8, 2148. 2150. Kīr. 11, 69. Mārk. P. 16, 72. PRAB. 59, 7. SARVADARÇANAS. 117, 2. अशक्ता० (so ist zu lesen) WILSON, SĀMKHAJAK. S. 7. davon nom. abstr. °ता० 8.

समुच्छेदन n. dass. Schol. zu PRAB. 59, 7.

समुच्छय (von 1. च्छि mit समुद्र) 1) adj. *was in die Höhe schiesst*: सर्वं समुच्छयम् so v. a. *alles Lebende* R. 7, 81, 10. — 2) m. P. 3, 3, 49, Schol. a) *Aufrichtung*: धृत॑ Lot. de la b. I. 323. समुच्छये (= मक्तुव्यम् NILAK.) देवयानो गताम् *sich aufgerichtet habend* MBa. 1, 3290. — b) *Höhe, Länge* H. 1431. a. n. 4, 230. MED. j. 129. fg. HALIS. 2, 26. पर्वतानाम् HARIV. 12376. कवकपूप० RAGH. 9, 16. भुजपुगलप्रतिमः समुच्छये इस्य (des Menschen Länge) VARĀH. Brh. S. 69, 13. am Ende eines adj. comp. MBa. 1, 2163. 3, 1121. बाहू शक्तधरमसुच्छयौ 4, 187. R. 4, 43, 82. H. 133. fg. — c) *Höhe* so v. a. *Berg* MBa. 3, 12341. — d) *das Steigen* so v. a. *Erreichung einer hohen Stellung; eine hohe Stellung*: समुच्छये यो यतते MBa. 2, 1955. पतनाताः: समुच्छयाः Spr. (II) 6948. आत्म० KĀM. NĪTIS. 13, 54. — e) *Steigerung, Erreichung eines hohen Grades; Erregung*: सर्वतेजः-समुच्छयात् HARIV. 8299. विकार॑ Suçā. 1, 23, 10. पित्तानिल॑ 2, 403, 2. — f) *Feindschaft* AK. 3, 4, 34, 154. H. a. n. MED. — g) bei den Buddhistischen Körpern Lot. de la b. I. 335.

समुच्छयम् m. = समुच्छय 2) e) DHĀTUP. 7, 82. वेदना० Suçā. 1, 30, 16. — Vgl. उच्छ्राय.

समुच्छिति f. dass.: देष्य॑ Suçā. 2, 52, 10. स्वेष्य॑ 351, 13.

समुच्छितीर्षु (vom desid. von चुर् mit समुद्र) adj. *fortzuschaffen* —, zu entfernen wünschend: भवो भर्म् BHĀG. P. 10, 78, 59.

समुच्छवल (von च्वल् mit समुद्र) adj. (f. श्रा) = उच्छवल *glänzend, strahlend, prächtig*: शातद्रूप Spr. (II) 2566. रत्नकुपउलपुग्नेन गणउस्थलसमुच्छवलम् *auf der Wange* PAÑKĀR. 1, 12, 23. मणिगणकिरणसमूह॑ *strahlend von Gl. 11, 30. नवसिन्दूर॑* KATHĀS. 103, 203. लक्ष्मी॑ Rāga-TAB. 1, 104. रसभाव॑ Sīh. D. 278.

समुत्कृष्ट adj. = उत्कृष्ट *sehnüchsig, verlangend nach*: वत्सेशसंगमसमुत्कृष्टमनस् adj. KATHĀS. 30, 148.

समुत्कृष्ट adj. = उत्कृष्ट *ausgeblüht* PAÑKĀR. 3, 5, 8.

समुत्कृष्टप॒ s. u. उत्कृष्ट.

VII. Theil.

समुत्कृष्ट (von 1. कर्ष mit समुद्र) m. गाना विनयादि zu P. 5, 4, 34. 1 das Ablegen: काञ्चीनाम् der Gürtel MBa. 13, 5274 (pl.). — 2) Vorrang, hohe Stellung Spr. (II) 329. — 3) Vorzüglichkeit überh.: धर्मसुति॑ MBa. 13, 4594. फलस्थ भर. NĀTĀC. 19, 4. — Vgl. सामुत्कृष्टिका.

समुत्कृष्टाशा m. = उत्कृष्ट Meeradler ÇABDAR. im ÇKDRA.

समुत्कृष्टेप (von 1. त्रिप mit समुद्र) m. etwa das Aufheben der Hand: समुत्कृष्टेप चैकेन वनवासाप्य — प्रतिब्रिघ्यत तं पार्थी गत्वा॒ MBa. 2, 2513. एकनेत्र वचनोपत्तेपेण सकृदाहृतमात्रेपेत्पर्यः NILAK.

समुत्कृष्टेपा (wie eben) n. die Höhe über dem Horizont (Gegens. नामन) GOLĀDH. DRKKAM. 2.

समुत्तर n. = उत्तर Antwort Sīh. D. 177, 13.

समुत्तान adj. = उत्तान mit der Fläche nach oben gerichtet: Hände Verz. d. Oxf. H. 202, b, 28.

समुत्तार (von 1. तर् mit समुद्र) m. das glückliche Hinüberkommen über, Befreiung von: पापसमुत्तारं न ते पश्यामि R. GORĀ. 2, 76, 8.

समुत्थ (von स्था mit समुद्र) adj. (f. श्रा) entstehend, entstanden, hervorgehend, hervorgegangen, herstammend, herkommend, herrührend: रोषं समुत्थं शमयन् BHĀG. P. 3, 17, 29. डुःख 10, 60, 56. कुञ्जामतः॑ °कलिना 9, 24, 66. इकौ व्यरं दाशरथे॑ समुत्थम् *herrührend von R. 6, 21, 46. gewöhnlich in comp. mit einem abl., seltener mit einem im loc. gedachten Begriffe (bisweilen ist die Scheidung nicht leicht)*: नानादेश॑ *herstammend aus* MBa. 6, 5241. 8, 418. नृपतिकुल॑ VARĀH. Brh. 11, 12. काम॑ (व्यापन) M. 7, 45. 8, 353. MBa. 1, 132. BHĀG. 7, 27. R. GORĀ. 2, 2, 28. 43, 28 (45, 22 SCHL.). 3, 13, 3. 4, 13, 34. 31, 12. Suçā. 1, 174, 11, 2, 107, 5. KĀM. NĪTIS. 13, 91. RAGH. 2, 75. SPR. (II) 7238. VARĀH. Brh. S. 5, 94, 46, 21. MĀRK. P. 109, 32. ख॑ *sich zeigend in* MBa. 5, 7196. सैम्य-काष्ठा॑ VARĀH. Brh. S. 24, 24. स्कन्दविशाख॑ (वैकृत) 46, 11. अवपव॑ SUÇĀ. 2, 132, 20. स्वशरीर॑ SPR. (II) 6139. KATHĀS. 5, 140. फाल्गुनश्रुत्ता॑ VARĀH. Brh. S. 21, 11. शर्तसमुत्थ 40, 12. एक॑ (प्राण) so v. a. ein einmaliger Atemzug Comm. zu TS. Prāt. 5, 1. — Vgl. स्व॑.

समुत्थान (wie eben) n. am Ende eines adj. comp. f. श्रा. 1) das Auftreten, Sicherheben R. 3, 49, 51. *Aufrichtung*: इन्द्रधन॑ TIRŪHĀDIT. im ÇKDRA. — 2) das Wiederaufleben MBa. 3, 17446. 13, 6662. — 3) das Anschwellen: उद्रस्य R. 3, 49, 49. *Vermehrung*: सामान्यार्थ॑ JĀÉN. 2, 120. — 4) Entstehung KĀBĀKA 2, 1. पित्तरक्त॑ Suçā. 2, 368, 13. वैरस्य HARIV. 6764. am Ende eines adj. comp.: वैरै पच्चसमुत्थानम् SPR. (II) 6291. महोराष॑ R. 4, 38, 45. — 5) das an's-Werk-Gehen, Thätigkeit, Unternehmung; = अभियोग H. an. 4, 200. = समुद्योग MED. n. 215. सर्वे हि स्वं समुत्थान-मुपजीवनि जातवः MBa. 3, 1208. 12, 660. संभूपै *eine gemeinschaftliche Unternehmung* M. 8, 4. एकीभूपै KĀM. NĪTIS. 11, 19. am Ende eines adj. comp.: लघु॑ (मित्रः = शाउन्द्रपून्य Comm.) schnell an's Werk gehend KĀM. NĪTIS. 4, 70. नानाद्रूप॑ manlichfachen Beschäftigungen nachgehend R. 5, 24, 31. — 6) Heilung M. 8, 287. JĀÉN. 2, 222. = निदान H. an. = व्याधीना॑ निर्णयः MED.

समुत्थाप्य (vom caus. von 1. स्था mit समुद्र) adj. aufzurichten: स्तम्भा॑ VARĀH. Brh. S. 53, 112. fg.

समुत्थेय (von 1. स्था mit समुद्र) adj. n. impers. an's Werk zu gehen: तस्माइहृषबलेनैव समुत्थेयं विजानता॑ MBa. 12, 2932.